

॥ अथ सूत को अंग ॥

मारवाडी + मराठी



महत्वाची सुचना:- रामद्वारा जळगांव यांचे असे निदर्शनास आले आहे की,काही रामस्नेही शेठ साहेब राधाकिसनजी महाराज व जे.टी.चांडक यांनी अर्थ केलेल्या वाणीजी रामद्वारा जळगांव मधून घेऊन जातात व आपल्या वाणीजीचा गुरु महाराज सांगतात तसा पुर्ण आधार न घेता आपल्या मताने समजने,अर्थामध्ये परस्पर बदल करुन टाकतात तरी वाणीजी घेऊन गेलेल्या कोणत्याही संताने परस्पर अर्थामध्ये बदल करु नये.काहीही बदल करायचा वाटत असल्यास रामद्वारा जळगांवशी संपर्क साधावा व नंतर बदल करावा.

* वाणीजी आमच्याकडून जशी पाहिजे तशी चेक झालेली नाही,चेक करायला भरपूर वेळ लागतो.आम्ही परत चेक करुन पुन्हा लोड करुन देऊ.याला वर्षभर तरी लागेल. तुमच्या समजण्यापुरता कामात येईल,यासाठी आम्ही वाणीजी वाचण्याकरीता लोड करुन दिली आहे.

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम

॥ अथ सूत को अंग लिखंते ॥

राम

॥ कवित्त ॥

राम

सूतां खंचे नीव ॥ सूत पर म्हेल चुणीजे ॥

राम

राम

सूताँ पथर कोर ॥ जाय देवळ पर दिजे ॥

राम

राम

सूताँ करे बोपार ॥ सूत सूं राज कमावे ॥

राम

राम

सूताँ परणे आय ॥ मान सोभा ब्हो पावे ॥

राम

राम

सूत बिना सेंसार मे बात न माने कोय ॥

राम

जन सुखिया हर भक्त रे ॥ सूत बिना न होय ॥१॥

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

जसे सर्व कार्य सुताने विचार करुन समजून केल्याने चांगले होते,कोणतेही कार्य सुत म्हणजे समजशिवाय केल्याने होत नाही,असेच भक्ति म्हणजे सुत विचार पुर्वक केल्या शिवाय होत नाही,घराचा पाया सुत म्हणजे विचार करुन समजून खोदून त्याच्यावर महाल सुत म्हणजे विचार करुन समजने बनवाल तेव्हा बनेल,दगड सुतने म्हणजे विचार पुर्वक शिवाय काहीही होत नाही.सुतने म्हणजे विचार पुर्वक शिवाय विचार समजनेच घासून देवळाला लावाल(तेव्हां तो देवळावर बसेल,सुत म्हणजे विचार पुर्वक शिवाय काहीही होत नाही,सुत म्हणजे विचार समजनेच व्यापार चालतो,सुतने म्हणजे विचार समजनेच राज्य कमावले जाते,सुत म्हणजे विचार पुर्वकनेच विवाह केल्यावर त्याच्यात मान आणि शोभा खूप मिळते,सुत म्हणजे विचार समज शिवाय संसारात कोणीही कोणतीही गोष्ट मानत नाही,अशा प्रकारे सुत म्हणजे विचार समज शिवाय भक्ति ही होत नाही. ॥१॥

सूताँ चाले नीर ॥ सूत सीर कूवा बेहे ॥

सूताँ रथ घड लेह ॥ देस प्रदेसा जेहे ॥

सूताँ चाले जहाज ॥ माण भे पार लंघावे ॥

सूताँ मिलीये राय ॥ सूत सूं सब कुछ पावे ॥

सूताँ बिन अड जाय ॥ पार पूंछे नही कोई ॥

जन सुखिया हर भक्त ॥ सूत बीन कैसे होई ॥२॥

पाण्यात(जहाज चालवावयाचे आहे तर),सुतने म्हणजे विचार पुर्वकच चालवल्याने चालेल.विहीरीतून पाणी काढायचे आहे तर सुतने म्हणजे विचार पुर्वकच काढायला पाहिजे.सुत म्हणजे विचार पुर्वकच घडवलेला रथ म्हणजे गाडी देश परदेशात जातो.सुत म्हणजे विचार पुर्वक बनवलेले जहाज पाण्यात चालते,ते जहाज मनुष्यांना आणि व्यापाऱ्यांना पार लावते,राज्याचा मिलाप सुतने म्हणजे विचार पुर्वक केल्याने होतो.सुत म्हणजे विचार समज शिवाय होत नाही.सुत म्हणजे विचार पुर्वकने सर्व काही मिळते.

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम सुतने म्हणजे विचार समज न केल्याने सर्व जागी अडून जाते, सुत ने म्हणजे विचार
राम पुर्वक शिवाय कोणीही पार पोहचत नाही, तसेच भक्तिही सुतने म्हणजे विचार पुर्वक न
राम केल्याने कशी होईल? ॥२॥

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

सूतां होय संजोग ॥ सूत प्रसादी पावे ॥
सूता ताणो मांड ॥ सूत पर नाळ चलावे ॥
सूताँ बिणीये पट सूता सूं कागद माने ॥
सूताँ कर दे न्याव ॥ भ्रम दुबध्या सब भाने ॥
सूताँ बीन सब काम करे ॥ आछो लगे न कोय ॥
जन सुखिया हर भक्त रे ॥ सूत बिना न होय ॥३॥

राम सुतने म्हणजे विचार समजनेच संयोग होतो, सुतने म्हणजे विचार समजनेच प्रसाद
राम मिळतो, सुतने म्हणजे विचारानेच निशाण मारले जाते. सुतने म्हणजे विचार पुर्वकच नाल
राम चालविली जाते, सुतने म्हणजे विचार समजनेच कपडा विणला जातो, सुतने म्हणजे
राम विचार पुर्वक केलेला न्याय बरोबर असतो, सुतने म्हणजे विचार समजने भ्रम आणि
राम दुविधा मिटते, सुतने म्हणजे विचार समज शिवाय कोणतेही काम चांगले होत नाही,
राम आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, अशा तऱ्हेने हर भक्तिही सुतने म्हणजे
राम विचार पुर्वक केल्याशिवाय होत नाही. ॥३॥

सूत कहे सब कोय ॥ भेद जु कहा कुवावे ॥
फिस बिध दीजे जाय ॥ सूत केसी बिध आवे ॥
ज्ञान ध्यान बमेक ॥ बुध ममता सुध होई ॥
हिये तराजु तोल ॥ बेण मुख काढे सोई ॥
सतगुरु से अधिन रे ॥ बोले बेण बिचार ॥
भक्त सूत सुख राम जी ॥ लिव लागत ईन लार ॥४॥

राम सर्व लोक सुत सुत म्हणतात, ते सुत म्हणजे कोणत्या विधीने येते, तसेच ज्ञान, ध्यान,
राम विवेक, बुद्धि, ममता, शुद्धि कोणत्या विधीने प्राप्त होते. हे कोणीही जाणत नाही. सतगुरु
राम सोबत, सतगुरुच्या आधीन होऊन राहायला पाहीजे. सतगुरुंशी तराजुत तोलून वचन
राम विचार करून बोलायला पाहिजे, या विधीने भक्तिची सोच समज येते. आदि सतगुरु
राम सुखरामजी महाराज सांगतात की, असे विचार पुर्वक केल्याने त्याच वेळी लव लागून
राम जाते. ॥४॥

॥ इति सूतच्या अंगाच्या अर्थाचे भाषांतर संपूर्ण ॥